VIDLI RESTAURANTS LIMITED

Reg Office:-D-09, Eastern Business District, LBS Road, Bhandup West, Mumbai 400078. ●**T**: +91 7400058768 •**W**: www.kamatsindia.com •**E**:<u>cs@kamatsindia.com</u>

CIN: L55101MH2007PLC173446

Date: 3rd August, 2023

To
Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400001

Script Code: 539659 Script ID: VIDLI

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Advertisement.

Pursuant to Regulation 30 read with 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed is the newspaper advertisement which was published in Business Standard (English Newspaper) and in Mumbai Lakshdeep (Marathi Newspaper) on 3rd August, 2023 containing, inter alia, completion of email of the Annual Report of the Company for the financial year 2022 - 2023, notice of 16th Annual General Meeting of the Company and matters pertinent thereto.

The newspaper advertisements may also be accessed on the website of the Company, viz. https://www.kamatsindia.com/newspaper-publication.

Kindly take the same in your records.

Thanking You
For Vidli Restaurants Limited

Dr. Vidhi V. Kamat Managing Director DIN.: 07038524

Encl: a/a

















KOCCOL kamatr **VIDLI RESTAURANTS LIMITED**

CIN No::L55101MH2007PLC173446
Regd. Off.:D-09, Eastern Business District, LBS Road, Bhandup West, Mumbai - 400078.
Tel No: +917400058768 Website: www.kamatsindia.com Email ID: cs@kamatsindia.com NOTICE OF THE 16™ ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD

HROUGH VIDEO CONFERENCING/ OTHER AUDIO VISUAL MEANS ("VC/OAVM") NOTICE is hereby given that the 16th Annual General Meeting (AGM) of the members of the ompany will be held on Friday, 25" August, 2023 at 11.00 a.m. through Videc onferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") to transact the business as set ou the Notice of the 16th AGM.

Pursuant to the General Circular Nos. 14/2020 dated 08.04.2020, 17/2020 dated 13.04.2020, 20/2020 dated 05.05.2020, 02/2021 dated 13.01.2021, 19/2021 dated .12.2021, 21/2021 dated 14.12.2021, 02/2022 dated 05.05.2022 and 10/2022 dated 28.12.2022 respectively of Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020, no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021, no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May 2022 and Circular No. EBI/HO/CFD/Pod-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) tegulations, 2015, the 16th AGM of the Company is being conducted through VC/OAVM hich does not require physical presence of members at a common venue.

As per the aforesaid circulars the link of Annual Report of the financial year 2022-2023 along with the notice of 16th AGM has been sent via email on 2nd August, 2023 to such members of the Company whose email addresses are registered with the Company/ depository participants. The members whose email address are not registered, can ownload the said Annual Report from the link given hereunder.

he Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) or facilitating the shareholders of the Company to cast their votes via remote e-voting, e oting at the AGM and to enable the shareholders of the Company to participate in the 16 GM via VC / OAVM

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the business setforth in the Notice of the 16th AGM through the electronic voting system. The nanner of remote e-voting or e-voting during 16th AGM for members holding shares in hysical mode, dematerialized mode and for members who have not registered their email ddress has been provided in the Notice convening 16th AGM. Instructions for attending 6th AGM through VC / OAVM are also provided in the Notice.

The remote e-voting shall be open for three (3) days, commencing on Tuesday 22nd August, 2023 at 9.00 a.m and will close on Thursday 24th August, 2023 at 5.00 p.m. The emote e-voting facility shall not be allowed after the aforementioned end date and time. E oting shall also be made available at the 16th AGM and the members who have not cast heir votes by remote e-voting can exercise their voting rights at the 16th AGM. Members ho have casted their votes by remote e-voting can participate in the 16th AGM but shall no be entitled to cast vote at the 16th AGM. The cut-off date to determine eligibility to cast votes remote e-voting or e-voting in the 16th AGM of the Company is Friday, 18th August, 2023. otice is also given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Securities and Exchange oard of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 tha ne record date for the purpose of 16th AGM is Friday, 18th August, 2023.

The persons who have acquired shares and become members of the Company after the notice is sent but before cut-off date, may apply to NSDL at evoting@nsdl.co.in for eceiving their User ID and Password required for remote e-voting or e-voting at 16th AGM. Annual Report including the Notice of the 16th AGM is available on the website of the ompany under the link https://www.kamatsindia.com/annual-report-kamats-restauran and also on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com.

n case of grievances or queries with respect to remote e-voting or e-voting at the AGM you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or all on Toll free no.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or can contact Ms. Sarita Mote ssistant Manager -NSDL on evoting@nsdLco in

Dr.Vidhi V. Kama

lace : Mumbai Date : 02nd August, 2023



हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड **HINDUSTAN PETROLEUM CORPORATION LIMITED**

(A Maharatna Company)

REGISTERED OFFICE: 17, JAMSHEDJI TATA ROAD, MUMBAI - 400 020

Website: www.hindustanpetroleum.com, E-mail: corphqo@hpcl.in, CIN No: L23201MH1952GOI008858





EXTRACT OF THE STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2023


(₹ in Crore)

	Standalone Results			Consolidated Results		
Particulars	Quarter Ended		Year Ended	Quarter	Quarter Ended	
	30.06.2023	30.06.2022	31.03.2023	30.06.2023	30.06.2022	31.03.2023
	Un-Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
Total Income from Operations	1,19,043.69	1,21,448.81	4,66,192.35	1,19,162.26	1,21,496.45	4,66,498.61
Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	8,330.64	(13,581.97)	(11,914.91)	8,946.55	(11,931.03)	(9,983.92)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	8,330.64	(13,581.97)	(11,914.91)	8,946.55	(11,931.03)	(9,983.92)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	6,203.90	(10,196.94)	(8,974.03)	6,765.50	(8,557.12)	(6,980.23)
Total Comprehensive Income/ (Loss) for the period [comprising Profit /						
(Loss) for period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	6,191.85	(10,569.36)	(9,116.31)	6,771.69	(8,999.40)	(7,293.81)
Reserves (excluding Revaluation Reserves)			26,294.49			30,844.33
Paid up Equity Share Capital (Face value ₹ 10/- each)	1,418.55	1,418.55	1,418.55	1,418.55	1,418.55	1,418.55
Basic and Diluted Earnings Per Share (₹) (of ₹ 10/- each) (not annualised)	43.73	(71.88)	(63.26)	47.69	(60.32)	(49.21)
Net Worth	33,902.28	28,186.44	27,713.43	39,032.00	32,483.57	32,263.27
Outstanding Debt	51,697.62	47,282.52	64,517.22	54,357.67	49,307.28	67,048.30
Capital Redemption Reserve	105.27	105.27	105.27	106.83	106.83	106.83
Debenture Redemption Reserve	625.00	625.00	625.00	726.29	757.60	725.36
Debt Equity Ratio (Times)	1.52	1.68	2.33	1.39	1.52	2.08
Debt Service Coverage Ratio (Times)	1.95	(9.87)	(0.21)	2.06	(7.80)	(0.02)
Interest Service Coverage Ratio (Times)	10.84	(17.00)	(1.45)	10.66	(14.20)	(0.83)

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Company's Webpage (http://www.hindustanpetroleum.com/financial) and Stock Exchange websites (www.bseindia.com) & (www.nseindia.com).
- Previous period figures have been regrouped/reclassified, wherever necessary.



Place : Mumbai Date : August 02, 2023



By order of the Board **Hindustan Petroleum Corporation Ltd**

sd/-Rajneesh Narang Director - Finance (Whole-time Director) DIN - 08188549



Mangalore Refinery and Petrochemicals Limited

(A Govt. of India Enterprise and a subsidiary of Oil and Natural Gas Corporation Limited) Corporate Identification Number - L23209KA1988GOI008959 Regd. Office: Mudapadav, Kuthethoor P.O., Via Katipalla, Mangaluru - 575 030 E-Mail: investor@mrpl.co.in Website: www.mrpl.co.in



NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR 35" ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Thirty Fifth (35th) Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of Mangalore Refinery and Petrochemicals Limited (the 'Company') will be held on Friday, August 25, 2023 at 11.00 a.m. (IST) through Video Conference / Other Audio Visual Means ('OAVM') ONLY, to transact the business as set out in the Notice of the AGM

In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, May 05, 2022 and December 28, 2022 (collectively referred to as 'MCA Circulars') and the Securities and Exchange Board of India ('SEBI') Circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 05, 2023, the Company has sent the Notice of the 35th AGM along with the Annual Report 2022-23 on August 02, 2023, through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent ('Registrar') and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circulars. The Annual Report 2022-23 of the Company, inter alia, containing the Notice and the Explanatory Statement of the 35th AGM is available on the website of the Company at www.mrpl.co.in and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before / during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the 35th AGM.

Members are requested to note the following:

- a. The remote e-Voting facility would be available from Tuesday, August 22, 2023 (9.00 a.m. IST) and shall conclude on Thursday, August 24, 2023 (5.00 p.m. IST)
- b. The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time
- c. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Friday, August 18, 2023 ('cut-off date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting.
- d. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again.
- registering their email addresses by sending the following documents to the Company at investor@mrpl.co.in or to the Share Transfer Agent at mrplirc@linkintime.co.in i. Scanned copy of signed request letter mentioning Folio No., Name of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back),

e. Members holding shares in physical mode or whose e-mail addresses are not registered may cast their vote through e-voting system, after

- PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar card) for registering email address along with self-attested copy of latest electricity bill. AADHAR/PASSPORT copy in support of latest address. ii. Members holding shares in demat form should contact their Depository Participant (DP) and registered email address in the demat account, as
- per the process advised by your DP. A non-individual shareholder or shareholder holding securities in physical mode, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the transmission of the Notice and holds shares as on the cut-off date, may obtain the User ID and Password for e-Voting by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the Member is already a registered with NSDL for remote e-Voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.
- Individual shareholder holding securities in electronic mode and who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after transmission of the Notice and holds shares as of the cut-off date may follow the login process mentioned in the Notice of the AGM. Members can also login by using the existing login credentials of the demat account held through Depository Participant registered with NSDL or Central Depository Services Limited ('CDSL') for e-voting facility.
- h. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the AGM for information purposes only.
- M/s P.N. Pai & Co., Practicing Company Secretaries, Mangaluru, has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-Voting process before / during the AGM in a fair and transparent manner.
- In case of any queries/grievances pertaining to remote e-Voting (before / during the AGM), you may refer to the Frequently Asked Questions for shareholders and e-Voting user manual for shareholders available in the 'Downloads' section of www.evoting.nsdl.com or call NSDL on.: 022 -4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager- NSDL at evoting@nsdl.co.in.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in electronic mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL:

Login type Helpdesk details

Shares with NSDL Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000

Shares with CDSL Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com

or contact at toll free no. 1800 22 55 33

Book Closure:

Date: August 02, 2023

Place: Mangaluru

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, August 18, 2023 to Thursday, August 24, 2023 (both days inclusive) for the purpose of 35th AGM.

For Mangalore Refinery and Petrochemicals Limited

K B Shyam Kumar Company Secretary

IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH COMPANY APPLICATION (CAA) NO.145/MB/2023
IN THE MATTER OF SECTIONS 230 TO 232 OF THE COMPANIES ACT, 2013

AND IN THE MATTER OF THE SCHEME OF AMALGAMATION OF ULTRATECH NATHDWARA CEMENT LIMITED, SWISS MERCHANDISE INFRASTRUCTURE LIMITED AND MERIT PLAZA LIMITED WITH ULTRATECH CEMENT LIMITED

UltraTech Cement Limited, a company incorporated under the Companies Act, 1956 and being a company within the meaning of the Companies Act, 2013, having Corporate Identity Number L26940MH2000PLC128420 and its registered office at B-Wing, Ahura Centre, 2nd Floor, Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai 400 093, Maharashtra

.. Applicant / Transferee Company

ADVERTISEMENT OF NOTICE CONVENING MEETINGS OF SECURED CREDITORS AND UNSECURED CREDITORS NOTICE is hereby given that by an Order dated 4th July, 2023, the Hon'ble National Company Law Tribunal ("NCLT"), Mumbai Bench has directed separate meetings of the

secured creditors, including secured debenture holders ("Secured Creditors") and unsecured creditors, including unsecured debenture holders and bond holders ("Unsecured Creditors") of UltraTech Cement Limited, the Applicant abovenamed ("Transferee Company"), to be held for the purpose of their considering, and, if thought fit, approving, with or without modification, the proposed Scheme of Amalgamation of Ultra Tech Nathdwara Cement Limited, Swiss Merchandise Infrastructure Limited and Merit Plaza Limited ("Transferor Companies") with the said Transferee Company ("Scheme") In pursuance of the said order and as directed therein, further Notice is hereby given that separate meetings of the Secured Creditors and Unsecured Creditors of the Transferee

Company will be held through video conferencing/other audio visual means ("VC/OAVM") on Monday, 4th September, 2023 at the respective times as mentioned hereunder when the said Secured Creditors and Unsecured Creditors are requested to attend

SI No.	Class of Creditors Meeting	Day & Date	Time
1.	Secured Creditors	Monday, 4th September, 2023	11:00 A.M. IST
2.	Unsecured Creditors	Monday, 4th September, 2023	11:30 A.M. IST

The meetings are convened through VC/OAVM, as aforesaid, pursuant to the said Order dated 4th July, 2023 of the Hon'ble NCLT in accordance with the Companies Act, 2013 ("Act") and framework for holding meetings through VC/OAVM, as prescribed by the Ministry of Corporate Affairs General Circular No.14/2020 dated 8th April, 2020, as clarified/ extended from time to time, including by General Circular No.11/2022 dated 28th December, 2022.

The Hon'ble NCLT has appointed (a) Mr. Kumar Mangalam Birla and failing him. Mr. Arun Adhikari and failing him. Mr. K.C. Jhanwar and failing them, any other director of the Transferee Company, to be the Chairperson of the said meetings of the Secured Creditors and Unsecured Creditors of the Transferee Company and (b) Mr. B. Narasimhan, Company Secretary (Membership No. FCS 1303, COP No. 10440) Proprietor of BN & Associates, Company Secretaries and failing him, Mr. Anish Gupta, Company Secretary (Membership No. F5733, COP No. 4092) Partner of VKMG & Associates LLP, Company Secretaries to be the Scrutiniser for the said meetings.

TAKE FURTHER NOTICE that in terms of the said Order, the Secured Creditors and Unsecured Creditors of the Transferee Company shall have the facility and option of voting on

the resolution for approval of the Scheme by casting their votes by electronic voting ("e-voting") during their meetings on 4th September, 2023 or by remote electronic voting ("remote e-voting") during the period commencing from 9:00 a.m. on Friday, 1st September, 2023 and ending at 5:00 p.m. on Sunday, 3rd September, 2023. Only Secured Creditors and Unsecured Creditors whose names appear in the list of Secured Creditors and Unsecured Creditors of the Transferee Company as on the cut-off

date, i.e., Monday, 31st July, 2023 shall be entitled to vote. The votes cast by the Secured Creditors and Unsecured Creditors shall be reckoned and scrutinised with reference to the list of Secured Creditors and Unsecured Creditors as on the cut-off date. The value of votes shall be in proportion to the amount due to them from the Transferee Company

KFin Technologies Limited ("KFin"), the Transferee Company's Registrar and Transfer Agent will provide the facility for participating at the meetings through VC/OAVM; for e-voting during the meetings; and for voting through remote e-voting.

The Secured Creditors and Unsecured Creditors may opt to cast their votes only in one mode, i.e. by (a) remote e-voting or (b) by e-voting at their meetings. In case they cast their votes by remote e-voting, they will nevertheless be entitled to attend the respective meetings and participate in the discussions but will not be entitled to vote again by e-voting at the meetings. The resolution for approval of the Scheme shall, if passed by a majority in number representing three-fourths in value of the Secured Creditors and Unsecured Creditors casting their votes, as aforesaid, shall be deemed to have been duly passed on the date of the meetings

It is clarified that since the meetings are being held through VC/OAVM, physical attendance of creditors is dispensed with and facility for attending or voting by proxy is not

An Institutional/Corporate Secured Creditor or Unsecured Creditor (i.e. other than individuals HUFs, NRIs, etc) desirous of attending and voting by e-voting or remote e-voting at their respective meeting may do so, provided a duly signed and certified copy of the Board of Directors/governing body resolution/authorization etc. authorising their representative to attend and vote on their behalf is (a) deposited physically at the registered office of the Transferee Company or (b) emailed to <u>narasimhan.b8@gmail.com</u> and a copy marked to <u>evoting@kfintech.com</u> with the subject line "UltraTech Cement Limited NCLT Convened Meeting" in either case at least 48 (Forty Eight) hours before

Copy of the Notice convening meetings containing the said Scheme. Explanatory Statement pursuant to Section 230(3) read with Section 232(2) of the Act along with all annexures to such statement can be accessed/ downloaded from the websites of the Transferee Company at https://www.ultratechcement.com/investors/corporategovernance#scheme-of-arrangement, KFin at https://evoting.kfintech.com, BSE Limited ("BSE") at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ("NSE") at <u>www.nseindia.com</u>. If desired, Secured Creditors and Unsecured Creditors may also obtain a copy of the said Notice and accompanying documents free of charge physically from the registered office of the Transferee Company or by sending a written request from their email to the Company Secretary at sharesutcl@adityabirla.com or at ncltmeeting23@adityabirla.com

The Transferee Company has, on 2nd August, 2023 completed the dispatch of the Notice along with the documents, as aforesaid, and details of e-voting Event Number (EVEN), User ID and Password required for joining and attending the Meetings through VC/OAVM and casting votes by e-voting during the meetings or by remote e-voting to all the Secured Creditors and Unsecured Creditors whose names were appearing in the lists of Secured Creditors and Unsecured Creditors of the Transferee Company as on 30th June, 2023. Such notice along with the accompanying documents and details have been sent by email to the Secured Creditors and Unsecured Creditors who have registered their Email IDs with the Transferee Company and physically by post to the Secured Creditors and Unsecured Creditors who have not registered their Email IDs with the Transferee Company. Secured Creditors and Unsecured Creditor's who have not registered their Email IDs with the Transferee Company so far may register the same by sending an email to the Company Secretary at ncltmeeting23@adityabirla.com along with scanned copy of the request letter, duly signed, providing their email address and mobile number. It is clarified that Notice of the meeting, has in any event been already sent to them by post, as aforesaid.

Any person who becomes a Secured Creditor or Unsecured Creditor of the Transferee Company after 30th June, 2023 and whose name is appearing in the list of Secured Creditors/Unsecured Creditors as on the cut-off date, i.e 31st July, 2023 or any other Secured Creditor or Unsecured Creditor as on the cut-off date who is unable to access the aforesaid details required for joining the meeting and casting their votes by e-voting/remote e-voting, i.e. EVEN, User ID and Password, for any reason may obtain such details by (a) accessing the link: https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx.or (b) sending an email request at the Email ID einward.ris@kfintech.com along with scanned copy of the request letter, duly signed, providing their email address and mobile number

In case any Secured Creditor or Unsecured Creditor has any query or grievance with regard to remote e-voting / e-voting, they may contact:

Mr. S. V. Raju, Deputy Vice President - Corporate Registry, or Mr. Satish Poojary, Senior Manager - Corporate Registry,

KFin Technologies Limited

Selenium Building, Tower B. Plot Nos. 31 & 32, Financial District.

 $Nanakramguda, \ Serilingampally, \ Hyderabad, \ Rangareddy, \ Telangana-500\ 032$ Email ID: evoting@kfintech.com | Toll free No.: 1800 309 4001

The results of the meetings shall be declared by the Chairperson of the meetings or a person authorized by him on or before Wednesday, 6th September, 2023 upon receipt of Scrutiniser's report and the same shall be displayed on the notice board of the Transferee Company at its registered office and posted on the aforesaid websites of the Transferee Company and KFin. The results shall also be immediately forwarded to the Stock Exchanges where the securities of the Transferee Company are listed, including BSE and NSE.

The above mentioned Scheme, if approved at the aforesaid meetings, will be subject to the subsequent sanction of the Kolkata and Mumbai Benches of the Hon'ble NCLT.

Dated: 2nd August, 2023

Place : Mumbai

Chairperson appointed for the meetings Kumar Mangalam Birla

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्य येते की श्री श्रीकष्णागम गणे आणि मौ मश्रीत श्रीकृष्ण राणे, हे सदनिका क्र. २०३, दसरा मजला शारदा को.ऑ.हौ.सो.लि., बिल्डींग नं. २, तानिय कॉम्प्लेक्स, गाव मौजे समेळ, नालासोपारा पश्चिम तालुका वसई, जिल्हा पालघर - ४०१ २०३, चे संयुव लंक आहेत तरी सदर सदनिका ही आमचे अशि श्री. श्रीकृष्ण एस .राणे आणि सौ. सश्रीता श्रीकृष्ण राणे यांनी श्रीमती, मीरा विरेंद्र कमार वर्मा यांच्याकड दिनांक १९/०८/२०१४ रोजीच्या विक्री करारनाम्या विकत घेतली होती ज्याचा **दस्त नोंदणी क्रमांक वसई** ४-४३४८-२०१४ असा आहे तरी त्याअगोदर सदर स्दिनका ही **श्रीमती. मीरा विरेंद्र कुमार वर्मा आणि** श्री. विरेंद्र कुमार वर्मा यांनी श्रीमती. स्मिता मनोज वेळासकर यांच्याकडुन **दिनांक १८/०५/२००**७ रोजीच्या विक्री करारनाम्याने विकत घेतली होत ज्याचा दस्त नोंदणी क्रमांक वसई-३-०५२७० २००७ असा आहे परंतु त्यापैकी श्री. विरेद्र कुमा वर्मा यांचे दिनांक ०३/०६/२०१३ रोजी निधन झाले होते व त्याचआधारे त्यांच्यापश्चात एकमेव वारस म्हण् श्रीमती. मीरा विरेंद्र कुमार वर्मा यांनी सदर सदनिव ही आमचे अशिलांना विकत दिली होती व आता सदरची सदनिका ही आजातागायत त्यांच्या मालकी आणि कब्जेवहीवाटीत आहे व त्याचआधारे त्यांनी सदर सदनिका ही आता श्री. आमित माने यांस दिनांक २७ ०७/२०२३ रोजीच्या विक्री करारनाम्याने विकत दिल आहे ज्याचा दस्त नोंदणी क्रमांक वसई-४-१२३७६ २०२३ असा आहे.

तरी सदर सदिनका मिळकती संबधी अन्य कोणाच कोणताही विक्री, कुळरग, कब्जा, गहाण, दान, बक्षीस करार, मृत्युपत्र, कोर्ट दरबार वा अन्य कोणत्यार्ह प्रकारचा हक्के हितसंबंध हिस्सा अधिकार असल्यार त्यांनी त्याबाबत लेखी पराव्यासह ही नोटीस प्रसिदध झाल्यापासन १४ दिवसांच्या आत मला खाली ात्यावर कळवाव्यात अन्यथा तसा कोणचाहं कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबध, हिस्सा अधिकार नाही व असल्यास तो सोडन दिला आ असे समजण्यात येईल आणि सदर सदनिकेसंबंधीर्च पढील योग्य ती कार्यवाही आमचे अशिल यांच्याकड करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

ॲड. निशिगंधा जयंत परब. पत्ता : ए/१०१, काशी कपा को.ऑ.हौ.सो.लि., दिपक मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प) · ४०१ २०३.

यूनियन बैंक 🕼 Union Bank

अन्धा Andhra Corporation

PUBLIC NOTICE

I, IQBAL RUKNUDDIN MUKADDAN nolding Original Share Certificate No 010 Distinctive No 031 to 035 of Flat No 20 KGN Place C.H.S. Ltd. Near Janta Dairy Naya Nagar, Mira Road (E) Thane-40110 have been lost/ misplaced during shifting o 20/07/2023 and complaint has been lodge Nava Nagar Police Station bearing Los Report No. 22543-2023 dated 01/08/2023 and the holders of the said shares has applied to the said society to issue of duplicate Share Certificate.

Any person having any claim may lodg heir objection to the issue of duplicat Share Certificate within period of 15 day from the publication of this notice.

Date: 03/08/202

जाहीर सूचना

हे सर्व जनतेस कळवण्याकरिता आहे की, माझे अशिल श्री. नेल्सन जी. डिसूझा यांनी संयुक्तपणे फ्लॅट क्र.ए/ ३०१. बे व्हा कोहौसोलि. मार्चे रोड. राठोडी बस स्टॉप समोर, राठोडी गाव, मालवणी मालाड (प), मंबई ४०००९५ हा फ्लॅट परिसर खरेदी केला आहे, त्यांचे वडील श्री.जॉर्ज व्ही. डिसूझा यांच्यासमवेत मे. फोरवॉल कन्सट्रक्शन्स द्वारे

दि.२९.०५.२००४ रोजी नोंदणीकृत कराराद्वारे क्र बीआरएल-२/५७६०/२००४ दि.०५.०६.२००४ उप-निबंधकासमोर नोंदणीकत आणि सदर सदनिकेच्य संदर्भात अ.क्र.०६ (२६ ते ३० पर्यंतचे विशिष्ट क्रमांक) असलेले भाग प्रमाणपत्र धारण केलेले आहे.

माझ्या अशिलांचे वडील श्री. जॉर्ज व्ही. डिसूझा यांच दि.१०.११.२००७ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन कायदेशीर वारस आहेत (१) श्रीमती रीटा डिसझा (२) श्रीमती सुनीता ज्युलिएट निक्सन डिसूझा आणि (३) श्री. नेल्सन जी. डिसूझा म्हणजे माझे अशिल. आणि ज्यावेळी उपरोक्त कायदेशीर वारसांनी म्हणजे (१) आणि (२) यांनी दिनांक २८.०३.२०२३ रोजी हक्क सोड करारनामा अंमलात आणला आहे. ज्याच्या नावे बीआरएल-५/५४२४/२०२३ बोरिवली-५ मुंबई उपनगर जिल्हा उपनिबंधक यांच्या नावे नोंदणीकृत आहे. त्या फ्लॅटच्या संदर्भात माझे अशिल आणि आंत माझे अशिल वरील फ्लॅटची जागा विकण्याचा विचार

वरील फ्लॅटमध्ये दावा, हक्क, शीर्षक किंवा कोणत्यार्ह स्वरूपाचे हितसंबंध असलेली कोणतीही व्यक्ती आणि वरील मार्गाने वरील हस्तांतरणाबाबत विकी भेट भाडेपट्टी, वारसा, देवाणघेवाण, गहाण, शल्क धारणाधिकार, विश्वास, ताबा, सहजता, संलग्नक किंव अन्यथा त्यांचे आक्षेप कळवावेत, ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लिखित स्वरुपात जर अयशस्वी झाल्यास, अशा व्यक्तींचा दावा, जर असेल तर, सर्व हेतू आणि हेतूंसाठी माफ केला गेला आणि/किंवा सोडला गेला असे मानले जाईल.

आर.पी.चौबे, विकल

कार्या.: गाला क्र.१४, वैष्णव नगर, हरपते पाडा, धनू बाग, नालासोपारा (पू), पालघर

ठिकाण : पालघ दिनांक: ०३/०८/२०२३

बोईसर शाखा, टॅप्स स्टाफ कॉलनी, बोईसर, जिल्हा पालघर-४०१५०४.

ताबा सूचना

(नियम-८(१)) (स्थावर मालमत्तेकरिता)

करत आहे.

न्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन् .नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट २००२ (कायदा ५४/२००२) अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया,** बोईसर शाखा, टॅप्स स्टाफ कॉलनी, बोईसर, जिल्हा पालघर येथील शाखेचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्य अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक १७.०५.२०२३ रोजी वितरीत केलेल्या **मागणी सूचनेनुसार** कर्जदार **मे. भाग्यर्श्र इर्शन गॅस एजन्सी (मालक श्री. यतीश वसंत पाटील) व श्री. यतीश वसंत पाटील** कर्जदार यांना सदर सूचन प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.११८,९६,६००.७१/- (रुपये एक कोटी अठरा लाख ा<mark>हाण्णव हजारे सहाशे आणि पैसे एकाहत्तर फक्त)</mark> अधिक जमा करण्यास सांगण्यात आले होते कर्जदार यांनी वर नमुद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचिः करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** कायद्याच्या कल

१३(४) सहवाचिता सदर अधिनियमाचे नियम ८ अन्वये **०१ ऑगस्ट, २०२३** रोजी घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार कर नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक ऑफ इंडिया** यांच्याकडे दे थकबाकी रक्कम रु.११८,९६,६००.७१/ – (रुपये <mark>एक को</mark>टी अठरा लाख शहाण्णव हजार सहाशे आणि पैसे

ए**काहत्तर फक्त)** अधिक व्याज जमा करावी. कर्जदार तसेच जामिनदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्य

तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

सीटीएस क्र. १२५, पार्डी क्र. ९६ पी क्षेत्रफळ १४२० चौ. वार अर्थात ११८७.१२ चौ.मी., कर निर्धारण रक्का रु. ०.३१, तारापूर ग्रामपंचायत घर क्र. १, क्षेत्रफळ ४५ बाय ३१ चौ.फू. (१३९५ चौ.फू.) महसूल गाव तारापूर ता. पालघर व जि. पालघर येथील श्री. यतीश वसंत पाटील यांच्या मालकीच्या जिमनीचे सर्व भाग व खंड प्राधिकृत अधिकार्र ठिकाण: बोईसर

दिनांकः ०१.०८.२०२३

चिपळूणला वन खात्याकडून खवले मांजराची

सुटका रत्नागिरी, दि.२ : वन खात्याने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे सापडलेल्या

मांजराची सुखरूप सुटका केली. चिपळूणच्या पाग नाका भागात किरण केळसकर यांच्या घराच्या बाजूस असलेल्या शेडमध्ये खवले मांजर आले होते. केळसकर यांनी वन विभागाच्या वनक्षेत्रपाल राजश्री कीर यांना ते कळवले. चिपळूणचे त्यानंतर वनपाल, कोळकेवाडी, रामपूरचे वनरक्षक तसेच वाहन चालक घटनार-थळी दाखल झाले. या पथकाने खवले माजराला पकडले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पिसे यांच्याकडून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांच्या उपस्थितीत खवले माजराला नैसर्गिक अधिवसात मुक्त केले. विभागीय वन आधिकरी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक श्री. बोराटे, वनक्षेत्रपाल राजश्री कीर यांच मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.

Adv. Sunil Kasabe **PUBLIC NOTICE**

IN THE COURT OF CIVIL JUDGE SENIOR **DIVISION BELAPUR AT NAVI MUMBAI**

Civil M.A. No. 1131 of 2023 Dayat ...Applicants

Whereas, the Applicant Smt. Yogita Narendra Dayat in the above said matter has applied for grant of Heirship Certificate in respect of the properties of her nd Late. SHRI. NARENDRA LAKHAMA DAYAT who expired on 26/04/2021 at MGM Hospital, Kamothe, Navi Mumbai, State - Maharashtra. The properties belonging to husband Late. SHRI. NARENDRA LAKHAMA DAYAT are as follows:-**Description of Properties**

1. Flat no. 0:4, Ground Floor, at Jai Bhavani C.H.S.L, Building No. A-7 AND B-2/A-wing, Plot No. 8, Sector - 18, Nerul (W), Navi Mumbai-400706, Dist-

Thane, admeasuring 269 square feet. 2. Flat no. 1:4, on the First Floor, at Jal Kiran C.H.S.L., Building No. C-15, Sector-18, Phase-III, Nerul, Navi Mumbai-400706, Dist-Thane, admeasuring 366 square feet

3. Flat No. B-09, on the Third Floor, at Royal Point C.H.S.L., B-wing, Kacheri Road, Near Navali Railway Phatak, Palghar (W), Palghar-401404, Dist-Palghar, admeasuring 1050 square feet. 4. Flat No. 104, on the First Floor, at Prathamesh Darshan C.H.S. B-wing

Patel Pada, Dahanu Road (E), Palghar - 401602, Dist-Palghar, admeasuring 750 square feet. And whereas whomsoever, have any right title, interest of nature whatsoever it may be, may file this, their objections within 30 days from the publication hereof in the above said proceedings failing which Heirship Certificate shall

be granted as prayed by the Applicant. Given under my hand and seal of the Court on this day of 31/07/2023.

By Order

Clerk Civil Court S.D., Belapur

SEAL

By Order Sd/-Assistant Superintendent Civil Court S.D., Belapur

यूनियन बैंक 🕡 Union Bank

मालमत्ता वसुली व्यवस्थापन शाखा: २१, वीणा चेंबर, मेझनिन मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१ वेबसाईट: http://www.unionbankofindia.bank ई-मेल: ubin0553352@unionbankofindia.bar

परिशिष्ट-६ (नियम-८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) न्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटर ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट) २००२ (३/२००२) अंतर्गत **युनियन बँक ऑप** इंडिया, मालमत्ता वसुली व्यवस्थापन शाखा मुंबईचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिट इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ व ९ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्य अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक <mark>१७.०४.२०२३</mark> रोजी वितरीत केलेल्या **मागणी सूचनेनुसार** कर्जदार जामिनदार में रेनबो पाईप फिटिंग्स, गंगाराम बनसोई यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६ देवसांच्या आत दिनांक ३१.०७.२०१५ रोजी देय रक्कम रु.३,३३,१२,६४९.०७ (रुपये तीन कोटी तेहतीस लाख बारा हजार सहाशे एकोणपन्नास आणि पैसे सात फक्त) अधिक रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत लागू असलेला व्याज अधिक अमुक्त व्याज तसेच करारदराने पुढील व्याज, इतर ालक, प्रासंगिक खर्च इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते

कर्जदार व जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व जामिनदा सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, **युनियन बँक आँफ इंडिया**चे प्राधिकृत अधिकारी असलेले खालील[े]स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताँबा** कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ चे नियम ८ अन्वये ३१ जुलै, २०२३ रोजी घेतलेला आहे.

वेशेषतः कर्जदार, तारणकर्ता, जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदः ालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांन यु<mark>नियन बँक ऑफ इंडिया, मालमत्ता वसुली व्यवस्थापन शाखा मुंबई</mark> यांच्याकडे दिनांक ३२.०७.२०१५ रोजी देय रक्कम रु.३,३३,१२,६४९.०७ (रुपये तीन कोटी तेहतीस लाख बारा हजार सहाशे एकोणपत्रास आणि पैसे सात फक्त) अधिक रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत लागू मसलेला व्याज अधिक अमुक्त व्याज तसेच करारदराने पुढील व्याज, इतर शुल्क, प्रासंगिक खर्च

इत्यादी जमा करावे. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुस

प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. स्थावर मालमत्तेचे वर्णन

गोडाऊन क्र. एच/२४ मधुसुदन कंपाऊंड, गाव अंजुर, ता. भिवंडी, जि. ठाणे, क्षेत्रफळ १६०० चौ.फू. गोडाऊन क्र. एच/२५ मधुसुदन कंपाऊंड, गाव अंजुर, ता. भिवंडी, जि. ठाणे, क्षेत्रफळ १६०० चौ.फू. गोडाऊन क्र. एच/२६ मधुसुदन कंपाऊंड, गाव अंजुर, ता. भिवंडी, जि. ठाणे, क्षेत्रफळ १६०० चौ.फू

दिनांक : ३१.०७.२०२३

मुख्य व्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी युनियन बँक ऑफ इंडिया

श्री. अबीद अत्त

PUBLIC NOTICE

Smt. Vandana Save a joint-member he Signia High Co-operative Housing Society Ltd., Off. Western Express lighway, Vasant Marvell Road, Borival East), Mumbai 400 066 and holding Fla Jo. 2602, 26th floor, in the building of the ociety and also share thereof. That Smt (andana Save expired on 19/11/2021) ithout making any nominatior

The society hereby invites claims or jections from the heir or heirs or other laimants/objector or objectors to the ransfer of the said shares and interest of transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member; in the capital/property of eceased member in the capital/ property the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal wit above, the society shall be the to deal water the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims, objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manne rovided under the bye-laws of the societ A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the ociety/ with the secretary of the society etween 10 a.m. to 11 a.m. from the date of ublication of the notice till the date of expiry

of its period.

For and on behalf of Signia High Co-op. Housing Soc. Ltd. Hon. Secretary Place :Mumbai Date : 03-08-2023

PUBLIC NOTICE

Mr. Anand Chhaganlal Thakkar Residing at- 10, Ambemaiya Apartment, Dr. R.P. Road, Mulund (West), Mumbai-400 080 owner of ollowing properties as given below: (1) Shop No.11, Agreement Dt.30/03/ 2017 situated at- Ground Floor Krishna Business Centre, Local Commercial Plot No.1, Sector 10, Village- Bhosari Tal. Haveli, Dist. Pune.

(2) Shop No.106, Agreement Dt.30/03/2017 situated at- First Floor, Krishna Business Centre, Local Commercial Plot No.1, Sector 10, Village-Bhosari Tal. Haveli, Dist. Pune.

(3) Shop No 107 Agreement Dt 30/03 2017 situated at- Ground Floor, Krishna Business Centre, Local Commercia Plot No.1, Sector 10, Village- Bhosari, Tal. Haveli, Dist. Pune.

(4) Shop No.108, Agreement Dt.30/03/ 2017 situated at- Ground Floor, Krishna Business Centre, Local Commercial Plot No.1, Sector 10, Village-Bhosari Tal. Haveli, Dist. Pune has been lost misplaced somewhere transportation and hence applied for issue of duplicate Article of Agreement

Any person who has any claim or

ne said shops or objection to the issue of duplicate Article of Agreement in lieu of the ownership lost / misplaced as mentiond above is requested to communcate his/her objection in vriting to the undersigned at this address within 14 days from the date of this notice failing which my client shall proceed to issue duplicate Article of Agreement. Any person dealing with the original Article of Agreement as mentioned above after expiry of the said notice period shall be doing so at his /her own risk as of client shall not be responsible for the same. Dt.03-08-2023

-J.R. Yadav (Advocate High Court)

दिनांक: ०१.०८.२०२३

♥VITS

ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE

is Notice, Public in general is informed late SHRI. VINAYAK MUKUND 3IRJE, member of the Abhinanda BIRJE, member of the Abhinandar Shantinagar Co-operative Housing Society Ltd., co-owner of Flat No. C-35/002, Sector 8, Shanti Nagar, Mira Road (East), Dist Thane and holder of Share Certificate No. 22 with Smt. Shubhada Vinayak Birje, diec intestate on 21/07/2006. The society transfered the undivided shares and interest in the capital/kroparty of the society belaporing to the deceased in the name of smt. Shubhad: Vinayak Birje, co-owner and wife of the deceased by following the due procedure o Bye-laws of the society. Smt. Shubhad: Vinayak Birje has decided to sell the said fla with the consent/confirmation of Mr. Adity: Vinayak Birje has decided to sell the said flat with the consent/confirmation of Mr. Adily Vinayak Birje & Mr. Amber Vinayak Birje the sons and other legal heirs of the deceased Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for the previous transfer of the undivided shares and interests in the capital/property in the society belonging to the deceased in the name of Smt. Shubhard Winavak Birie as well as the sale transaction /inayak Birje as well as the sale transaction of the said flat. The claimants/objectors ma inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the sale transaction will be ompleted and thereafter any claim piection will not be considered

This is to bring to the notice of public at large that my client being Mrs. Vera Venugopalan, is the exclusive s details as **Flat No.707, 7th Floor, B Wing, Sunris** C.H.S. Ltd., Building Plot No.7, situated at Sub Plo 'A", Tungwa, Powai, Mumbai 400072 (said Flat) and member of society holding five fully paid up share of Rs.50 each bearing distinctive nos.536 to 540 unde Share Certificate No.79 (said Shares). Whereas original Mrs. Vera Venugopalan (my client) and Mr. P. N. Venugopalan had jointly i.e. 50% each acquired and purchased the said flat from Messers. Powai Development Corporation vide Agreement date st Day of December, 1990. And Whereas one of th oint owner being Mr. P. N. Venugopala Husband of my client died at Coimbatore on 04/09/202 eaving behind him Mrs. Vera Venugopalan (wife (my client), as his only surviving legal heir and lega representative. And whereas after the death of the said joint owner being Mr. P. N. Venugopalan the above said legal heir being my client had inherited and succeeded to the 50% undivided shares, rights, title and interest of the said deceased joint owner in the said Flat and said Shares as per the Succession Ad and Law governed by him. And whereas after the death of the joint owner being Mr. P. N. Venugopalan my client being Mrs. Vera Venugopalan being the sole legal heir of the deceased joint owner became th 100% owner of the said Flat and entitle to become the ole member of the society towards the said Flat Further my client being Mrs. Vera Venugopala believes that the original document of the above sai Agreement dated 1st Day of December, 1990, toward the said Flat has either been lost / misplaced or ha een stolen, and the same is not traceable even after her putting in a lot of efforts to find the same. Further my client has also filed a police complaint towards th lost / misplaced of the said original document of the

way of any inheritance, legal charges, attachment, lier claim, lispendence, Sale, Mortgage, Lease, demands o wnership and title, with respect to the said abov mentioned Flat and Shares shall be effectively retained dealt with the said Flat and Shares as per her wis and desire without any reference to such claim/s ar the same if any, will be considered as duly waived.

Place: Mumbai. Dated - This 03rd day of August, 2023 Issued by: Advocate Saif Faiyaz Behlir

ne capital/property of the society belonging to the deceased in the name of Smt. Shubhad

K. R. TIWARI (ADVOCATE)
Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar,
Mira Road, Dist. Thane.

PUBLIC NOTICE

above said Agreement dated 1st Day of Decembe 1990, before the concerned police station. Any person/s having any objection/s and/or claim/s b any nature whatsoever towards 100% ownership and title of my client towards the said Flat and said Share is/are required to make the same known to the undersigned in writing with proof thereof within a period of fifteen (15) days from the date of publication hereof failing which, the exclusive 100% rights, shares, interes by my said client and my said client will be at liberty to

Mob No. 9769357446 Add: Office No. 003, C Wind Plot No. 18, Zenith C.H.S. Ltd., Bhawani Naga M. M. Road, Marol, Andheri (East), Mumbai 40005

पब्लिक ट्रस्ट नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई धर्मदाय आयुक्त भवन; २ रा मजला; सास्मिर संस्था; सस्मिरा रस्ता; वरळी; मुंबई - ४००

चौकशीची सार्वजनिक सूचना. जोस थॉमस यांनी दाखल केलेला अहवाल बदल क्रमांक ACC/H.O./72/2023. या बाबतीत: होली इन्फंट एज्युकेशन सोसायटी ";

पी.टी.आर. क्रमांक एफ. १९२८५ (बॉम्बे) तरी सर्व संबंधितांना कळविण्यात येते आहे कि वरील ट्रस्टच्या ट्रस्टीने खाली वर्णन केलेली मालमत्त वरील नावाच्या टस्टच्या रेकॉर्डवर आणण्यासार्त महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, १९५ च्या कलम २२ अन्वये बदल अहवाल दाखल केला आहे आणि त्याची चौकशी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांमार्फत केली जाणार आहे. मुख्यालय बृहन्मुंबई क्षेत्र ; मुंबई १) खाली दाखवलेली स्थावर मालमत्ता वरील

ट्रस्टची आहे का ? आणि त्या ट्रस्टच्या रेकॉर्डमध्ये नोंदवता येईल का? खालील वर्णनाची स्थावर गालमत्ता म्हणजेच जुना सर्व्हे नं. २६२, नवीन सर्व्हे नं. ७३/३, ०-०४-०६ हे-आर-चौ.मी. मोजलेले अविभाजित क्षेत्र, एकुण क्षेत्रफळ ०-१२-२० हे-आर-चौ.मी पैकी, ऑकार रू. २.७४ पैसे गाव मोरे, तालुका वसई, जिल्हा पालघर येथे स्थित जमीन मिळकत आहे, या मालमत्तेची

पूर्व : शिवदर्शन अपार्टमेंट पश्चिम : खला भखंड उत्तर : सर्वे क्र. ७३ खुला भूखंड

चतरसिमा आहे

आवाहन केले आहे

बृहन्मुंबई प्रदेश, मुंबई.

दक्षिण : खुला भूखंड सर्वे क्र. ७३ ट्रस्टने उपरोक्त स्थावर मालमत्ता एकूण रू ४८,००,०००/- (रूपये अठ्ठेचाळीस लाख फक्त) च्या मोबदल्यात खरेदी केली आहे. या प्रकरणी तम्हाला तमचा आक्षेप असल्यासः सहाय्यक धर्मादाय आयुक्त - मुख्यालय वरील कार्यालयाच्या पत्त्यावर मुंबई. यांच्याकडे ही सूचना प्रसिध्द

झाल्यापासून ३० दिवसांच्या आत सादर करण्याचे

जर तुम्ही किंवा तुमच्या बाजूने तुमच्या वकिलांर्न किंवा कायद्याने तुमच्यासाठी काम करण्यासाठी अधिकत कोणीतरी हजर किंवा लिखित स्टेटमेंट दाखल केले नसेल. तर प्रकरणाची सनावणी घेतली जाईल आणि एकतर्फी निर्णय घेतला जाईल. माननीय धर्मादाय आयक्त, महाराष्ट्र राज्य यांच्य

सही शिक्क्याने १८ में २०२३ या दिवशी दिले अधीक्षक-जे सार्वजनिक ट्रस्ट नोंदणी कार्यालय

पब्लिक ट्रस्ट नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई धर्मदाय आयुक्त भवन; २ रा मजला; सास्मिरा संस्था; सस्मिरा रस्ता; वरळी; मुंबई - ४००

चौकशीची सार्वजनिक सूचना. जोस थॉमस यांनी दाखल केलेला अहवाल बदल क्रमांक ACC/H.O./73/2023. या बाबतीत होली इन्फंट एज्युकेशन सोसायटी";

पी.टी.आर. क्रमांक एफ. १९२८५ (बॉम्बे) तरी सर्व संबंधितांना कळविण्यात येते आहे कि वरील ट्रस्टच्या ट्रस्टीने खाली वर्णन केलेली मालमत्ता वरील नावाच्या टस्टच्या रेकॉर्डवर आणण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, १९५० च्या कलम २२ अन्वये बदल अहवाल दाखल केला आहे आणि त्याची चौकशी सहाय्यक धर्मादाय आयक्तांमार्फत केली जाणार

आहे. मुख्यालय बृहन्मुंबई क्षेत्र; मुंबई १) खाली दाखवलेली स्थावर मालमत्ता वरीत टस्टची आहे का ? आणि त्या टस्टच्या रेकॉर्डमध्ये नोंदवता येईल का? खालील वर्णनाची स्थावर गलमत्ता म्हणजेच जुना सर्व्हे नं. २६२, नवीन सर्व्हे नं. ७३/२, एकुण क्षेत्रफळ ०-१२-३० हे-आर-चौ.मी. पैकी, आकार रू. २.७७ पैसे गाव मोरे. तालका वसई. जिल्हा पालघर येथे स्थित जमीन मिळकत आहे, या मालमत्तेची चुतरसिमा आहे :

पूर्व : सर्वे क्र. ७२ पश्चिम : सर्वे क्र. ७०

उत्तर : यमुनाबाई दामोदर पाटील हिची मिळकत दक्षिण : सर्वे क्र. ७२ टस्टने उपरोक्त स्थावर मालमत्ता एकण रू १,४९,५०,०००/- (रूपये एक कोटी एकोणपन्नास लाख पन्नास हजार फक्त) च्या मोबदल्यात खरेदी केली आहे. या प्रकरणी तुम्हाला तुमचा आक्षेप असल्यास, सहाय्यक धर्मादाय आयुक्त - मुख्यालय वरील कार्यालयाच्या पत्त्यावर मुंबई. यांच्याकडे ही स्चना प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांच्या आत सादर करण्याचे आवाहन केले आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या बाजूने तुमच्या वकिलांनी केंवा कायद्याने तमच्यासाठी काम करण्यासाठी अधिकृत कोणीतरी हजर किंवा लिखित स्टेटमेंट दाखल केले नसेल, तर प्रकरणाची सनावणी घेतली जार्डल आणि एकतर्फी निर्णय घेतला जार्डल माननीय धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्य

सही शिक्क्याने १८ में २०२३ या दिवशी दिले

आहे. अधीक्षक-जे सार्वजनिक ट्रस्ट नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई प्रदेश, मुंबई

सार्वजनिक सूचना ही सूचना याद्वारे सामान्य जनतेला देण्यात आली

आहे की माझा क्लायंट अमेय चारुदत्त मांजरेक ाहणारा, अ-७०२ अल्टिया लोढा, एनसीपी वडाव ट्रक टर्मिनल रोड, अँटॉप हिल, वडाळा, मुंबई -४०० ०३७ येथे राहणारा, माझा क्लायंट आणि त्याचा भाऊ अक्षय चारुदत्त मांजरेकर आहेत शिवाई को.ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, फ्लॅर नं.बी/३३ भवानी शंकर रोड, दादर पश्चिम, मुंबई-८०००२८ चे मालक/सदस्य. यापढे संक्षिप्तता आपि सोयीसाठी SAID फ्लॅट परिसर म्हणून संबोधले जाईल. सदर सदनिका सदर सोसायटीने त्यांच्य नावावर वारसाहक्काने हस्तांतरित केली असन त्यांच्या नावावर शेअर सर्टिफिकेट आहे. माझ्या क्लायंटने मूळ कागदपत्रे गमावली/ चुकीची ठेवली भाहेत. K.J. दरम्यान निष्पादित पुष्टीकरणाचे डीड मेहता आणि चंद्रकांत महादेव मांजरेकर यांच्या सहयोगींनी फ्लॅट क्रमांक बी/३३ च्या वाटप पत्रासह दादर पोलीस ठाण्यात क ६५१९६/२०२३ दिनांव ३१/०७/२०२३ द्वारे हरवल्याची तक्रार दाखर केली आहे. माझा क्लायंट उक्त फ्लॅट परिसर हणजेच इ/३३ च्या संदर्भात विक्री हस्तांतर करण्यास इच्छुक आहे. माझ्या क्लायंटच्या वतीने त्या फ्लॅटच्या जागेच्या विक्री व्यवहारात प्रवेश करण्यापूर्वी, मी याद्वारे वरील फ्लॅटच्या जागेव कोणताही दावा, कायदेशीर हक्क, शीर्षक किंवा म्वारस्य असलेल्या कोणत्याही व्यक्तीला विक्री देवाणघेवाण, गहाण भेट, ट्रस्ट, याद्वारे आमंत्रित करतो. वारसा, ताबा, सोपस्कार, भाडेपट्टी धारणाधिकार किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारच कायदेशीर दावा असल्या स त्यागच्याड समर्थनाथ स्तऐवजांसह ते लेखी स्वरूपात माझ्या कार्यालया अधोस्वारक्षरी करणायाँना या तारखेपासून देवसांच्या आत सचित करणे आवश्य क आहे उपरोक्त नमूद केलेल्या फ्लॅट परिसर बी-३३ मध्ये कोणत्याही व्यक्तीचा हक्क. शीर्षक किंवा स्वारस्य नाही आणि असा दावा, जर असेल तर तो माप केला गेला आहे असे मानले जाईल

मालमत्तेचे वेळापत्रक वर संदर्भित

ालॅट क्रमांक- बी/३३. शिवाई सहकारी गहनिर्मा संस्था लिमिटेड, भवानी शंकर रोड, दादर पश्चिम मुंबई -४०० ०२८

ठिकाण: मंबर्ड सही/-दिनांक: २ ऑगस्ट-२०२३ आर. व्ही. परेला के.आर. परेल उच्च न्यायालयात अधिवत्त

कोंडाजी चाळ क्र.३/४१ झेवियर्स स्ट्रीट, परळ, मुंबई-४०० ०१ मोबाईल नं.८३६९५८५९६१

RELIGÁRE | HOME

रेलिगेअर हौसिंग डेव्हलपर्मेट फायनान्स कॉर्पोरेशन लि. नोंदणीकृत कार्यालयः १४०७, १४वा मजला, चिरंजीव टॉवर, ४३, नेहरू प्लेस, नवी दिल्ली-११००१९. कॉर्पोरेट कार्योः: ८वा मजला, मॅक्स हाऊस, स्लॉक ए, डॉ झामार्ग, ओखला फेज ३, ओखला इंडस्ट्रियल इस्टेट, नवी दिल्ली -१९००२०. सीआयएन क्र.यू७४८९९डीएल१९९३पीएलसी०५४२५९ व वेबसाईट : www.religarehor

र्ड-लिलाव/विक्री सूचना

सेक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफायसी कायदा) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) ल्स २००२ च्या नियम ८(६) व ९ अन्वये **मे. रेलिगेअर हौसिंग डेव्हलपर्मेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड** (यापुढे **आरएचडीएफसीएल** म्हणून उल्लेख) कडे तारण असलेल्या स्थावर मालमत्तेचा लिलाव संचालनाकरिता सूचना देण्यात येत आहे. ज्याअर्थी खाली नमुद कर्जदारांनी सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे वितरीत तक्त्यात नमुद सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत बँकेला देय ऋण रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली आहे. न्याअर्थी सरफायसी कायदा २००२ चे कलम १३(४) च्या तरतुदीअंतर्गत आणि त्यातील अधिकारानुसार तसेच सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम

८(१) च्या तरतदीअंतर्गत तक्त्यात नमदप्रमाणे तारण मालमत्तेचा ताबा प्राधिकत अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. न्याअर्थी बँकेकडे उपरोक्त कर्ज रक्कम जमा करण्यात कर्जदार असमर्थ ठरले असल्याने बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खालील नियम व अटीनुसार इच्छूक खरेदीदारांकडून

वाली नमुद मालमत्तेकरिता मोहोरबंद लिफाफ्यात बोली व लिलाव निमंत्रीत करून ''जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे या तत्त्वावर''

कर्जदाराचे नाव व पत्ता	सूचना दिनांक व	मालमत्तेचे तपशील	2011Gra 11-11
कजदाराच नाव व पत्ता	ताबा दिनांक	मालमत्त्रच तपशाल	आरक्षित मुल्य इरठे
राम अमरेश सिंग, अमरेश दुर्गाप्रसाद सिंग यांचा मुलगा, राहणारः - खोली क्र.०४, अमरेश सिंग चाळ, सफेद पूल, केए रोड, साकी नाका, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००७२. तसेच दुसरा पत्ता: दुर्गेश एंट्रप्रायझेस, बंगाल कटिंग वर्क गाला क्र.१४, अमरेश सिंग चाळ, कुर्ला अंधेरी राह, सफेद पूल, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००७०. तसेच दुसरा पत्ता: अ.क.२०१, एच.क्र.१, गाव दावडी, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे वंधील ग्रामपंचायत दावडी हदीत, राज्यातील. जिल्हा. ठाणे व उप नोंदणी जिल्हा कल्याण आणि सुनीता राम सिंग, राम अमरेशा सिंग यांची पत्नी राहणार : खोली क्र.०४, अमरेश सिंग चाळ, सफेद पूल, केए रोड, साकी नाका, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००७५. प्रतिभृत कृष्ण (रक्कम रू.मध्ये): रु. ११,५६,७५९.३/ - (स्पर्ये एकवीस लाख छप्पन हजार सातशे एकोणपत्रास आणि पैसे तीन फक्त) दि.२४.०६.२०२१ रोजी अधिक पुढील व्याज व शुल्क.	दि.२६.०६.२०२१ रोजी सरफायसी कायदा २००२ च्या कत्म १३(२) अन्वये वितितत सूचना आणि सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(४) च्या तरतुदीअंतर्गत दि.०९.०५.२०२३ रोजी प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे ताबा.	पर्लेट क्र.२०१, क्षेत्रफळ १७५ चौ.फू.बिल्ट अप, २रा मजला, सी विग मध्ये, ओम साईनाथ रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीत, संबंधित जमिन सर्वे क्र.१२१, हिस्सा क्र.१, गाव दावडी, ता.कल्याण, जि. टाणे ग्रामपंचायत दावडी हहीतील नांदणी जि. टाणे आणि उपनोंदणी जि. टाणे आणि उपनोंदणी कल्याण येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	₹. ₹.,५४,०००/- ₹. ₹,२५,४४०/-
संतनु कार्तिक दत्ता, राहणार : पलंट क्र. २१०, २रा मजला, ओम श्री सत्युरू युनिटी आनंद कृपा, कोपरी विरार पूर्व ठाणे महाराष्ट्र ४०१३०९. तसेच: लिक २ डेटा इन्फोटेक मुंबई, २१, दुसरा मजला पुष्प प्लाझा, स्नेहांजली इलेक्ट्रॉनिक एमपी रोडच्या वर, विरार पूर्व लिक २ डेटा इन्फोटेक मुंबई, २१, दुसरा मजला पुष्प प्लाझा, स्नेहांजली इलेक्ट्रॉनिक एमपी रोडच्या वर, विरार पूर्व ठाणे, ०९३४, विरार पूर्व ठाणे, सूरीप प्रयीप प्रीष राहणार : बी/२०१-३०२, ओम साई आपटींट, नित्यानंद नगर, चंदनसार रोड, तांबुळ बाजार च्या मागे, विरार पूर्व ठाणे महाराष्ट्र ४०९३०९ आणि कार्तिक चेनिमाधब दत्ता, राहणार : पलंट क्र.२१०, २रा मजला, ओम श्री सत्युरू युनिटी आक्र कृपा, कोपरी विरार पूर्व ठाणे प्रातिभूत ऋण (रक्कम रू. मध्ये) : इ. १०,५५,६६२.६४/- (रुपये दहा लाख पंचावन हजार सहारो बासप्ट आणि पैसे चौसप्ट फवत) दि. २३.१२.२०२१ रोजी अधिक पुढील व्याज व शुल्क.	दि.२३.१२.२०२१ रोजी सरफायसी कायदा २००२ च्या कत्सम १३(२) अन्वये वितरीत सूचना आणि सरफायसी कायदा २००२ च्या कत्सम १३(४) च्या तरतुदीअंतर्गत दि.०२.०३.२०२३ रोजी प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे ताबा.	फ्लॅट क्र. २१०, क्षेत्रफळ ३७० चौ.फू. बिल्ट अप, २ऱ्या मजल्यावर, 'ओम श्री सतगुरु नित्यानंद कृमा' म्हणून ज्ञात इमारत, जुना एस.क्र. ४४, नवीन एस.क्र. १४७, एच.क्र. २७, भाग कोपरी, ता. चसई, जि. पालघर येथील जमिनीवर वसलेली आहे आणि मेंहणी उपजिल्हा वसई आणि जिल्हा आणि नोंहणी जिल्हा पालघर येथील मालमत्तेचेसर्चभाग वखंड.	रु. ९,०१,७३३/- रु. ९०,१७३/-
रवींद्र परशुराम पाटील, परशुराम पाटील बांचा मुलगा, राहणारः १००/२, डोंगरपाडा, राधा कृष्णा रोड हनुमान मंदिराजवळ पाटील अळी, विरार पश्चिम ठाणे महाराष्ट्र-४०१३०९ आणि अरुण परशुराम पाटील, परशुराम पाटील बांची पत्नी, राहणारः १००/२, डोंगरपाडा, राधा कृष्ण रोड हनुमान मंदिराजवळ पाटील अळी, विरार पश्चिम ठाणे महाराष्ट्र-४०१३०९. तसेच : ४०/११, पाटील अळी डोंगरपाडा विरार पश्चिम वासिया, ठाणे-४०१३०३. तसेच : ४०/११, पाटील अळी डोंगरपाडा विरार पश्चिम वासिया, ठाणे-४०१३०३. प्रतिभृत ऋण (रक्षम रू.मध्ये): रू. १५,१२,०५३.८१/- (रुपये पंधरा लाख बारा हजार त्रेपन आणि पैसे एक्याएँशी फक्त) दि.२१.०४.२०२१ रोजी अधिक पुढील व्याज व शुल्क.	दि.२८.०४.२०२१ रोजी सरफायसी कायदा २००२ च्या कत्सम १३(२) अन्वये वितरीत सूचना आणि सरफायसी कायदा २००२ च्या कत्सम १३(४) च्या तरतुदीअंतर्गत दि.२७.०४.२०२३ रोजी प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे ताबा.	पलंटक्र.१०१, क्षेत्र ४२० चौ.फू., ३१.०३ चौ.मी. (कारपेट क्षेत्र) इमारतीच्या पहिल्या मजल्यावर, पांडुरा कुंज म्हणून ज्ञात इमारतीवर, स्वचित्र जमिन पर्ले, इ.१११, एच.क.३१, गाव-चिखल छोगे, विसार (प), ता.वसई, जि.पालघर, वसई आणिजि. नोहणी जि.पालघर उणे, महा४०१३०९ आणि चतुस्माः उत्तर: एन गोमा निवास दक्षिण: नानानी बाई इमारत, पूर्व: पाटील अळी, पश्चिम: स्तता.	रु. २१,८१,६००/ - रु. २,१८,१६०/-
करण शांताराम इस्टे, शांताराम इस्टे यांचा मुलगा, राहणारः खोली क.०८, जय तिरुपती बालाजी सोसायटी चिंचोलीपाडा, सुभाष रोड, डोंबिवली-(प) ठाणे महाराष्ट्र- ४२१३०२. तसेच: किरण शांताराम इस्टे, गंगावली खरवाडी माणगाव, रायगड गंगावली पठसगाव रायगड मुंबई/रायगड महाराष्ट्र-४०२४. तसेच: ४०५, सनराईज बिझनेस पार्क, प्लॉट क्र. बी-६८, रोड क. १६, एमडीसी, वागळे इस्टेट, ठाणे (प) ठाणे, महाराष्ट्र-४००६०४. तसेच: जी-००३, अनुविश्व अपार्टमेंट, रवी किरण को-ऑप. सोसायटी नंविवुद्धी गाव, डुविविले (पू) जिल्हा-ठाणे, महाराष्ट्र-४२१२०१ आणि सोनाली शंकर बांद्रे, शंकर स्मूनाच बांद्रे बांची मुलगी, राहणारः खोली क्र.०८, जय तिरुपती बालाजी सोसायटी चेंचोलीपाडा, सुभाष रोड, डोंबिवली (प) ठाणे, महाराष्ट्र-४२२३०२ तसेच: किरण शांताराम इस्टे, गंगावली खरवाडी माणगाव, रायगड गंगावली पळसगाव रायगड मुंबई/रायगड, महाराष्ट्र-४२२३०१. तसेच: ३८६ वृकान क्र.१२ अहमद चेंबर लिमिंग्टन	दि.१७.०७.२०२१ रोजी सरफायसी कायदा २००२ च्या कत्म १३(२) अन्वये वितरीत सूचना आणि सरफायसी कायदा २००२ च्या कत्म १३(४) च्या तरतुदीअंतर्गत दि.२४.०४.२०३२ रोजी प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे ताबा.	पर्लेट क्र.००३, क्षेत्रफळ ३० चौ.फू., अनुविश्व अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारतीच्या तळमजल्यावर, संबंधीत जिम- एस. क्र.६५, एच.क्र.५पी, प्लॉट क्र.२२, नांदिवली गावाच्या हहीतील नांदिवली वेथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	₹. १५,०४,८००/- ₹. १,५०,४८०/-

मालमत्तेचे निरीक्षण : २८.०८.२०२३ रोजी स.११.०० ते दु.२.०० वा. बोली सादर करण्याची अंतिम तारीख : ३०.०८.२०२३ रोजी दु.३.०० वा.

प्रतिभूत ऋण (रक्कम रु.मध्ये): रु. ११,५५,२४३.७३/- (रुपये अकरा लाख पंचावन्न हजार दोनशे त्रेचाळीस आणि पैसे बहाहत्तर फक्त) दि.१५.०७.२०२१ रोजी

रोड ग्रँट रोड (प) मंबई. महाराष्ट-४००००४.

ई-लिलावाची तारीख : **०१.०९.२०२३ रोजी स.११.०० ते दु.१.००** दरम्यान प्रत्येकी ५ मिनिटांच्या विस्तारासह

विक्रीच्या नियम व अटी: १) उपरोक्त मालमत्तेचे संपुर्ण वर्णन प्राधिकृत अधिकाऱ्याकडे उपलब्ध आहे. मालमत्ता/दस्तावेजाचे निरीक्षण प्राधिकृत अधिकाऱ्यासह निर्चित तारीख व वेळेनंतर करता येईल. **२)** मे. सी१ इंडिया प्रा.लि., प्लॉट क्र.६८, गुरगाव, हरियाणा-१२२००३ मार्फत ऑनलाईन ई-लिलाव संचालित केला जाईल. **३)** ई-लिलावात सहभागी होण्यापुर्वी इच्छुक बोलिदारांनी त्यांची नावे www.bankeauctions.com वर नोंद करावीत आणि मे. सी१ इंडिया प्रा.लि.कडून युजर आयडी व पासवर्ड घ्यावा. **४)** भावी बोलिदारांना मे. सी१ इंडिया प्रा.लि.कडून ऑनलाईन प्रशिक्षण उपलब्ध होईल **(संपर्क व्यक्ती: श्री. विनोद**

प्रा.सं. कडून शुजर आयडा व पासवड ध्यावा. ४) मावा बालवाराना में. सार इंडिया प्रा.सं. कडून शुजर आयडा व पासवड ध्यावा. ४) मावा बालवाराना में. सार इंडिया प्रा.सं. कडून शुजर आयडा व पासवड ध्यावा. ४) मावा बालवाराना में. सार इंडिया प्रा.सं. कुम अमावा प्रा.सं. कुम अमावा है स्पर्ध इंडिया के सार किया है स्पर्ध इंडिया है के स्वान के सार किया है सित है सार किया है सित है सार किया है सित है सा नावे धनाकर्ष/धनादेशामार्फत बोली रकमेच्या २५% रक्कम (इरठेसह) जमा करावी आणि उर्वरित रक्कम यशस्वी बोलिदाराने बँकेद्वारे विक्री निश्चितीच्या तारखेपास् १५ दिवसांत जमा करावी. इच्छुक बोलिदाराद्वारे जमा केलेल्या इरठे व विक्री मुल्यावर कोणतेही व्याज मिळणार नाही. विक्री मुल्याचे २५% किंवा इरठे रक्कम जे कार्ह सेल ते यशस्वी बोलिदाराने विक्री नियमाचे पालन न केल्यास किंवा कसूर केल्यास आरएचडीएफसीएलद्वारे जप्त केली जाईल. 💪 विक्री प्रमाणपत्र नोंदणीसाठी नोंदर्ण गुल्क, मुद्रांक शुल्काकरिता देय शुल्क आणि महानगरपालिका किंवा अन्य प्राधिकरणाकडील वैधानिक देयके/कर इत्यादी यर्शस्वी बोलिदारास भरावे लागेल. 🔇 गलमत्ते संदर्भात अंमलातील कायद्या अंतर्गत किंवा कोणतेही प्राधिकरणाकडील कोणतीही अनुमती/एनओसी घेण्याची जबाबदार बँकेवर असणार नाही किंवा कोणतेही देयके जसे जल/विद्युत देयके थकबाकी/मालमत्ता कर किंवा अन्य इतर सुल्क भरण्याची जबाबदार असणार नाही. **१०)** मालमत्तेवरील कोणतेही वैधानिक अथवा अन्य सुल्क जसे मुद्रांक सुल्क, मालमत्तेचे विक्रीवरील नोंदणी सुल्क असे समाविष्ट कोणतीही थकबाकी, देयके, कर, व्हॅट, टीडीएस, जीएसटी खरेदीदारास भरावे लागेल. **११)** बोलिदारांनी मालमत्तेवरील अधिभार, सुल्क, वैधानिक देयकांची चौकशी करावी आणि स्वतःचे समाधान करून घ्यावे. पुढ़े मालमत्तेवरील कोणतेही क, अधिभार याकरिता कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि ऑनलाईन बोलीचे सादरीकरणानंतर कोणतेही प्रकरण विचारात घेतले जाणार नाही 🔾 २) पूर्व सुचना न देता विक्रीच्या नियम बदलणे किंवा कोणतेही कारण न दर्शविता विक्री स्थिगित/रह करणे किंवा सर्व प्रस्ताव/बोली नाकारण्याचे किंवा स्विकारण्याच अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्याकडे आहेत. **१३) आरएचडीएफसीएल** यांच्या उतम ज्ञान व माहितीनुसार **आरएचडीएफसीएल** यांचे व्यतिरिक्त अन्य कोठेही विक्री करण्यात येणाऱ्या मालमत्तेवर अधिभार ज्ञात नाही. इच्छुक पक्षकारांनी त्यांच्या खात्रीकरिता मालमत्तेचे करनिर्धारणाबाबत खात्री करून घ्यावी. उपरोक्त मालमत्तेचे अधिकार/स्थितीबाबत कोणतीही हमी/प्रस्तुतीकरण बँक देत नाही. **अन्य इतर माहितीकारता संपर्क १८००१०३९७११ / १८६०२६६४१११ / १८००३०९९७११, ई-मेल:** customerservice@religare.com **येथे संपर्क करावा.**

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूत्स २००२ च्या नियम ६(२), ८(६) व ९(१) अंतर्गत १५ दिवसांची वैधानिक सूचना

कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, लिलावापुर्वी वर नमुद केलेली रक्कम तसेच व्याज व संबंधित खर्च जमा कराव न्यथा वर नमुदप्रमाणे तारण मालमत्तेचा लिलाव केला जाईल आणि देय रक्कम असल्यास व्याज व शुल्कासह वसूल केली जाईल. लिलावाकारेता निश्चित तारखेल कोणतीही बोली प्राप्त झाल्यास सदर मालमत्तेची खासगी व्यवहाराने किंवा कोणत्याही भावी बोलिदारास निश्चित राखीव मुल्याने विक्री करण्याचे अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्याकडे आहेत. कर्जदार/सह-कर्जदार/जमीनदार/तारणकर्ता यांना याद्वारे सर्व घरगुती वस्तू/वैयक्तिक मालमत्तेला ताब्यात घेण्याचे आवाहन करण्यात आले भाहे, जर ते तारण ठेवलेल्या मालमत्तेचा ताबा घेतल्यानंतर केलेल्या इन्व्हेंटरी अहवालानुसार जर काही असेल तर, या सूचनेच्या तारखेपासून ७ (सात) दिवस, या नूचनेच्या तारखेपासून ७ (सात) दिवसांच्या विहित कालावधीत घरगुती वस्तू/वैयक्तिक वस्तू स्थलांतरित करण्यात अयशस्वी झाल्यास, कंपनीला जेथे आहे, जसे भाहे तसे आणि जे काही आहे वर ते स्थलांतरित/विल्हेवाट लावण्यास बंधनकारक असेल. कर्जदार/सह-कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता जोखीम, जबाबदाऱ्या

ठिकाण: महाराष्ट् देनांक: ०२.०८.२०२३ सही/- प्राधिकृत अधिकारी मे. रेलिगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

टीप: सरफायसी मागणी सूचनेच्या वितरणानंतर जर रक्कम जमा केली असल्यास मुक्तता/तजवीजीच्या वेळी देय रक्कम विचारात घेतली जाईल.

भाणि खर्च यावर आधार आहे, या संदर्भात कोणत्याही पक्षाने केलेल्या दाव्यासाठी कंपनी जबाबदार राहणार नाही.

ठिकाण : मुंबई

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी komal

साश्वत टेक्नोक्रॅटस् लिमिटेड

सीआयएन:एल२४२२०एमएच१९७५पीएलसी०१८६८२

नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र.१४, १ला मजला, प्लबंर हाऊस, ५५७,

जे.एस.एस. रोड, चिरा बाझार, मुंबई-४००००२. दूर.: ०२२ -२२०१६०२१/२२०१६०३१ ई-मेल:sashwat.technocrats@gmail.com

सूचना पाद्वारे सूचना देण्यात येते की, ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित

वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३** रोजी दु.१२.०८

वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. पुढील तपशिलाकरिता[ँ] कृपया

www.bseindia.com आणि http://sashwattechnocrats.com ला भेट द्या.

वीडली रेस्टॉरेन्टस लिमिटेड

साश्वत टेक्नोक्रॅटस् लिमिटेडकरिता

अक्षर जगदीश पटेल

सीआयएन :L55101MH2007PLC173446 नोंदणीकृत कार्यालय : डी-०९,इस्टर्ग विज्ञनेस डिस्ट्रीक्ट, एल. वी. एस. रोड, भांडुम (पश्चिम), मुंबई – ४०००७८ दुरख्यनी: +९१ ७४०००५८७६८ संकेत स्थळः www.kamatsindia.com ई-मेल: cs@kamatsindia.com

व्हिडिओ कॉन्फरिसंग /इतर ऑडिओ विज्युअल (व्हिसी/ओएविस्म) माध्यमामार्फत होणाऱ्या १६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची १६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवारी २५ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सींग / इतर ऑडिओ व्हिज्यअल वि "व्हिसी/ ओएव्हीएम") मार्फत १६ व्या एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी होईल.

निगम व्यवहार मंत्रालयाच्या ०८.०४.२०२०, १३.०४.२०२०, ०५.०५.२०२०, १३.०१.२०२ ०८.१२.२०२१, १४.१२.२०२१, ०५.०५.२०२२ आणि २८.१२.२०२२ दिनांकीत जनरल सर्क्युल क्रमांक अनुक्रमे १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, १९/२०२१, २१/२०२१, ०२/२०२३ व १०/२०२२ (एकत्रित "एमसीए सर्क्युलर्स" म्हणून उल्लेखीत) आणि सिक्युरिटीज अँण्ड एक्स्चेंज बॉड ऑफ इंडियाने जारी केलेल्या १२ मे, २०२० दिनांकीत सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी१ /सीआयआर/ पी/२०२०/७९, १५ जानेवारी, २०२१ दिनांकीत सर्क्युलर क्र सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी /सीआयआर/ पी/२०२१/११, १३ मे, २०२२ दिनांकीत सर्क्युलर क्र सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडीः /सीआयआर/पी/२०२२/६२, आणि ५जानेवारी,२०२३ दिनांकीत सर्क्युलर क्र सेबी/एचओ/ सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ (" सेबी सर्क्युलर") ला अनुसरुन आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुर्द व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या अनुपालनांत कंपनीची १६ वी एजीएम एका सामाईक ठिकाणी सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्या नसलेल्या व्हिसी.

वरील सर्क्युलर नुसार १६ व्या एजीएमच्या सूचनेसह आर्थिक वर्ष २०२२-२०२३ च्या वार्षिक अहवालाची लिंक ज्यांचे 🕏 मेल ॲडेसेस कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कडे नोंदवले असतील त्या कंपनीच्या सभासदाना ० ऑगस्ट, २०२३ रोजी ई-मेलने पाठवली आहे. ज्यांचे ई-मेल ॲडेस नोंदवलेले नाहीत ते सभासद येथे खार्ल दिलेल्या लिंक वरून) सदर वार्षिक) अहवाल डाऊनलोड करू शकतात.

कंपनीच्या भागधारकांना रिमोट ई-व्होटींग, एजीएममधील ई-व्होटींग द्वारा त्यांची मते देणे आणि व्हीसी/ ओव्हीस द्वारा १६व्या एजीएम मध्ये सहभागी होणे कंपनीच्या भागधारकांना शक्य व्हावे यासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा घेतल्या आहेत. सभासदाना इलेक्टॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फर १ ६ व्या एजीएमच्या सुचनेत मांडलेल्या कामकाजावर दुरस्थपणे किंवा एजीएममध्ये मत देण्याची संधी असेल. प्रत्यक्ष स्वरूपात, डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणार्**या सभासदांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ईमे**ल ॲड्रेस नोंदवले नाहीत त्या सभासदांसाठी रिमोट ई-व्होटींग किंवा १६व्या एजीएममध्ये ई-व्होटींगची पध्दत १६व्या एजीएग निमंत्रणाच्या सूचनेत दिलेली आहे. व्हीसी /ओएव्हीएम मार्फत १६व्या एजीएमला हजर राहण्याचे निर्देश सुध सचनेमध्ये दिले आहेत.

रिमोट ई-व्होटींग मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३ रोजी ९.०० वा. सुरू होऊन तीन (३) दिवस सुरू राहून गुरूवा २४ ऑगस्ट, २०२३ रोजी ५.०० वा. संपेल. उपरोक्त तारीख आणि वेळेनंतर रिमोट ई–व्होटींग सुविधेची अनुमर्त नसेल. १६व्या एजीएममध्ये सुध्दा ई–व्होटींग उपलब्ध करून दिले जाईल आणि ज्या सभासदांनी रिमोट ई–व्होटींग त्यांची मते दिलेली नसतील ते १६व्या एजीएममध्ये त्यांचे मताधिकार वापरू शकतील. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींगने त्यांची मते दिली असतील ते १६व्या एजीएममध्ये हजर राहू शकतात. परंतु ते १६व्या एजीएममध्ये म देण्यास हक्कदार नसतील. रिमोट ई–व्होटींगने किंवा कंपनीच्या १६व्या एजीएममध्ये ई–व्होटींगने मते देण्यासार्ट पात्रता ठरवण्याकरिता कट–ऑफ डेट आहे शुक्रवार १८ ऑगस्ट, २०२३ कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९ सह वाचता कंपन्याचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ व सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ ला अनुसरून १६ व्या एजीएमसा रेकॉर्ड डेट आहे शुक्रवार १८ ऑगस्ट, २०२३.

ज्या व्यक्तींनी सूचना पाठवल्या नंतर परंतु कट–ऑफ डेट पूर्वी शेअर्स संपादित करून कंपनीचे सभासट बनले । रिमोट ई–व्होटींग किंवा १६ व्या एजीएममध्ये ई–व्होटींगसाठी त्यांचा युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्याकरिर evoting@nsdl.co.in वर एनएसडीएलकडे अर्ज करू शकतात. १६व्या एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवा कंपनीच्या वेबसाईटवर लिंब

https://www.kamatsindia.com/annual-report-kamats-restaurant अंतर्गत तसेच एनएसडीए वेबसाईट www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहे. रिमोट ई-व्होटींग किंवा एजीएममध्ये ई-व्होटींग संबंधातील तक्रारी किंवा चौकशीसाठी तुम्हा

www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिक्केटली आस्व क्केश्चन्स (एफएकयुज) आणि भागधारकांसाठी ई-व्होटींग युजर मॅन्युअल पाहू शकता किंवा टोल फ्री क्र. ०२२ ४८८६ ७००० आणि ०२२–२४९९ ७०००वर कॉल करू शकता किंवा श्रीमती सरीता मोटे. असिस्टंट मॅनेज रनएसडीएलशी evoting@nsdl.co.in वर संपर्क साधू शकता.

डॉ. विधी व्ही. काम दिनांक : ०२ ऑगस्ट, २०२३

द्रीआयएन : ०७०३८५२४